

नाशिक महानगरपालिका, नाशिक
सार्वजनिक आरोग्य विभाग
(राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत)
मानधन तत्वावर "अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी" जागांसाठी भरती प्रक्रिया
जाहिरात

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील पद मानधन पदधतीने अर्हता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करत असल्यास आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या तारखेपासून विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून घ्यावा. सदर अर्ज व तद अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत) घेवुन सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्यालय, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, मनपा, नाशिक येथे दि. 22/08/2019 पासून कार्यालयीन वेळेत जमा करावे. सन 2019-20 मधील अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी संवर्गातील सर्व मंजूर पदे भरेपर्यंत अर्ज स्विकारले जातील. अर्जाची छाननी करून मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर दर मंगळवारी प्रसिध्द करण्यांत येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत दर बुधवारी घेण्यात येईल. त्यातील पात्र उमेदवारांची अंतिम निवड झाल्यास नियुक्ती आदेश देण्यात येतील.

अ. क्र.	पदनाम	किमान शैक्षणिक अर्हता	अनुभव/ अतिरीक्त शैक्षणिक अर्हता	कमाल वयोमर्यादा दिनांक 22/08/2019 पर्यंत	एकुण पद संख्या	एकत्रित मासिक मानधन
1	अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी	एम.बी.बी.एस.	अनुभव असल्यास अतिरीक्त गुण उच्च पदविका/ पदव्युत्तर पदवी असल्यास अतिरीक्त गुण	70 वर्षे	एकुण पदे -12 सामाजिक आरक्षण नाही	28000/-

अटी व शर्ती :-

- सदरील पदांचा मनपा, नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
- सदरील पदे ही कंत्राटी पदधतीने भरावयाचे आहेत. सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील. मानधन कालावधीत मानधन व्यतिरिक्त सानुग्रह अनुदान मिळणार नाही.
- अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणारा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
- मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे व सर्व प्रमाणपत्रांची साक्षांकित सत्यप्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे. पासपोर्ट साईज फोटो -2, जन्म तारखे करिता (वयाचा दाखला /10 वी चे टी .सी/जन्म प्रमाणपत्र), फोटो आयडी मतदान ओळखपत्र/आधारकार्ड इ. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे मूळ व सत्यप्रत साक्षांकित प्रत.
- महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ज्या उमेदवारांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून शारीरिक दृष्टी योग्य प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
- नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखून ठेवला आहे.

Sd/-
 आयुक्त,
 नाशिक महानगरपालिका, नाशिक

अर्ज

प्रति,
मा. आयुक्त
नाशिक महानगरपालिका, नाशिक

फोटो

1. पदाचे नांव :- _____
2. उमेदवाराचे नांव :- _____
3. पत्रव्यवहाराचा पत्ता :- _____
4. भ्रमणध्वनी :- _____
5. ई-मेल आय.डी. :- _____
6. जन्मतारीख :- _____
7. वय (दि. / /2019 रोजीचे वय) :- _____
8. लिंग :- स्त्री / पुरुष
9. शैक्षणिक पात्रता

अ. क्र.	शैक्षणिक पात्रता	परिक्षा मंडळ / विद्यापिठाचे नाव	उत्तीर्ण झाल्याचे वर्ष	मिळालेल्या गुणांची टक्केवारी
1.				
2.				
3.				
4.				
5.				

10. अनुभव असल्यास :- तपशील व कालावधी देणे

अ. क्र.	काम केले या संस्थेचे नांव	कालावधी वर्षामध्ये	कामाचे स्वरूप
1.			
2.			
3.			
4.			
5.			

- अजासोबत जोडलेली कागदपत्रे :-

- 1)
- 2)
- 3)
- 4)
- 5)
- 6)
- 7)
- 8)

ठिकाण :-

दिनांक :- / /2019

उमेदवाराची स्वाक्षरी